

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१९

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

मुंबई-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणात खालापूर (जि.रायगड) परिसरात नव्याने वृक्षलागवड करण्याबाबत

(१) २३६२७ (३१-०७-२०१९). श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणात खालापूर (जि.रायगड) परिसरात तोडलेल्या वृक्षांच्या बदल्यात आयआरबीने झाडे लावण्याचे दिलेले आश्वासन मागील १४ वर्षांपासून पूर्ण केले नसल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त रस्ता रुंदीकरणात जुने-मोठे असे सुमारे ७५ वृक्ष तोडण्यात आले असून त्याजागी नव्याने वृक्षलागवड करण्याचे आश्वासन आयआरबीने दिले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर आश्वासन पूर्ण करण्याबाबत शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (०४-०२-२०१९) : (१) व (२) नाही.

मुंबई पुणे महामार्गाचे रुंदीकरण करताना कि.मी. २०/४०० ते १३१/२०० या लांबीत एकूण १५००९ नव्याने वृक्ष लागवड करण्यात आली. त्यापैकी सदर कामात खालापूर परिसरात कि.मी. ८४/२०० ते ९४/५०० या १०.३० कि.मी. लांबीत तोडलेल्या वृक्षांच्या बदल्यात आय.आर.बी. (मे. म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.) या कंत्राटदाराने १०५७ एवढी वृक्ष लागवड केली आहे.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई शहरातील वांद्रे (पूर्व) कलानगर येथील पश्चिम द्रुतगती
महामार्गाचे रुंदीकरण करण्याबाबत**

(२) २६११६ (३१-०७-२०१५) श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरातील वांद्रे (पूर्व) कलानगर जंक्शन स्थित पश्चिम द्रुतगती महामार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी दिनांक ११ फेब्रुवारी, २०१४ रोजी वा त्या सुमारास आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई यांचेकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी कोणता निर्णय घेतला आहे व त्यानुषंगाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२३-०१-२०१९) : (१) होय , हे खरे आहे.

(२) रस्ता रुंदीकरण करण्यासाठी कलानगर जंक्शन येथील ओ.एन.जी.सी. इमारतीसमोरील नाला बंदिस्त करण्याच्या कामास बृहन्मुंबई महानगर पालिकेने दि. ०४.०७.२०१८ रोजी कार्यारंभ आदेश दिले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सिन्नर (जि. नाशिक) येथील प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास अनुदान मिळण्याबाबत

(३) ३५७५१ (२०-०१-२०१६) श्री.राजाभाऊ (पराग) वाजे (सिन्नर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिन्नर (जि. नाशिक) येथील प्रशासकीय इमारतीचे काम माहे ऑक्टो २०१३ पासून प्रगतीपथावर असून काम निधी अभावी बंद पडण्याची शक्यता आहे. शासकीय कार्यालयांना जागेअभावी काम करण्यास अडचण होत असून सर्वसामान्य नागरिकांची ससेहोलपट होत असल्याने इमारतीचे बांधकामास गती मिळून काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी विशेषबाब म्हणून अनुदान देण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधीनी दि. ९ एप्रिल,२०१५ रोजी मा. वित्तमंत्री यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

वि.स. ५५४ (३)

श्री. चंद्रकांत पाटील (१३-०२-२०१९) : (१) होय

(२) व (३) प्रश्नाधीन प्रशासकीय इमारतीचे काम भौतिकदृष्ट्या पूर्ण झाले आहे. प्रश्नाधीन कामावर आतापर्यंत रु. १८६.२६ लक्ष इतका निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सदर कामास सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात रु. ६० लक्ष इतकी तरतूद करण्यात आली आहे. सदर कामास विभागास प्राप्त नियतव्ययातून जास्तीत जास्त नियतव्यय उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

वरळी योजना क्र.५२ आणि ५८ (पै.) या शिवाजी नगर सहकारी गृहनिर्माण संस्था (नियोजित) व इतर गृहनिर्माण संस्थांच्या भूभागाची मोजणी करून तातडीने भूकर क्रमांक मिळण्याबाबत

(४) ४९३३७ (२०.०४.२०१६) श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील वरळी योजना क्र. ५२ आणि ५८ (पै.) या मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या भूभागावर गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळ वास्तव्य करणाऱ्या शिवाजी नगर सहकारी गृहनिर्माण संस्था (नियोजित) व इतर गृहनिर्माण संस्थांचे सदस्य असलेल्या सुमारे २५०० झोपड्यांच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पुनर्विकासाचे काम सदर भूभागास भूकर क्रमांक नसल्याने प्रलंबित राहिले असल्याचे माहे फेब्रुवारी २०१६ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास सदर प्रकरणी शिवाजीनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेने वारंवार पत्रव्यवहार करून मा. महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, मुंबई आणि मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाकडून चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय निष्पन्न झाले आहे व त्याअनुषंगाने वरळी येथील शिवाजीनगर सहकारी संस्था व इतर संस्थांच्या पुनर्विकासाचे काम तातडीने मार्गी लागण्यासाठी सदर भूभागाची तातडीने मोजणी करून सिमांकन व भूकर क्रमांक देण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत,

श्री. चंद्रकांत पाटील (०४-०२-२०१९) :

(१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे आहे. तथापि, शिवाजीनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेस सदर प्रकरणाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत वेळोवेळी कळविण्यात आले आहे.

(३), (४) व (५) सदर जागेची मोजणी करून नकाशा करण्यात आला आहे. परंतु, सदर जागेच्या मालकी हक्काबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने योग्य ती कागदोपत्री पुरावे सादर केलेले नसल्याने सदर जागेची मालकी शासनाच्या नावे करणेकामी व नविन भूकर क्रमांक

वि.स. ५५४ (४)

देऊन त्यानुसार मिळकत पत्रिका उघडून त्यावर शासनाचे नाव दाखल करण्याबाबत परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी दिनांक २१.०७.२०१८ च्या पत्रान्वये शासनास अहवाल सादर केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब-करकंब रस्त्याची झालेली दुरवस्था

(५) ५२८८३ (२८-०४-२०१६) श्री.बबनराव शिंदे (माढा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब-करकंब रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून सदर रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण करण्याची मागणी सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे लोकप्रतिनिधींनी माहे जानेवारी, २०१६ व तत्पुर्वी केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०६-०२-२०१९) :(१) सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय अथवा क्षेत्रिय कार्यालयात देखील या विषयासंदर्भात कोणतेही पत्र प्राप्त झाले नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

सोलापूर शहराच्या शेजारील ११ गावांच्या मिळकतीच्या नोंदी या मालमत्ता पत्रकावर करण्याबाबत

(६) ६२३६६ (२४-०८-२०१६). कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर शहराच्या शेजारी ११ गावे शहर हद्दीत येऊन २२ वर्षे लोटली तरी आजही या ठिकाणावरील मिळकतीच्या नोंदी या सात-बारा उताऱ्यावरच होत असल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सन २०११-१२ मध्ये तत्कालीन जमाबंदी आयुक्तांनी शहर हद्दीत मिळकतीच्या नोंदी या मालमत्ता पत्रकावर कराव्यात, सात-बारा उतारे बंद करावेत असे आदेश पारित केले आहेत, परंतु नव्याने सिटी सर्व्हे करून मालमत्ता पत्रक देण्याचे नियोजन अधिकाक कार्यालयाकडून करण्यात आलेले नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१६-२-२०१९) : (१) व (२) सोलापूर महानगरपालिका हृदयवादीमध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या ११ गावांपैकी ४ गावांचे मिळकत पत्रिकेवर नोंदी घेतल्या जात आहेत. एका गावाचे फक्त नगरभूमापन झाले नसून यासंदर्भात नगर भूमापनाचे प्रस्ताव महानगरपालिका सोलापूर यांच्याकडून प्राप्त झाले नसल्याने, सदर गावांच्या भूमापनाची कारवाई अद्याप झालेली नाही.

नगर भूमापन हद्दीत समाविष्ट असलेले सर्व मिळकतीच्या नोंदी मिळकत पत्रिका उता-यावर घेण्यात येतात. तथापि, महानगरपालिका /शहर हृदयीत समाविष्ट असलेल्या परंतु नगर भूमापन हृदयी बाहेरील मिळकतीच्या नोंदी गा.न.नं. ७/१२ उता-यावरच घेणे आवश्यक ठरते.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

सायन-पनवेल महामार्गावतील वाशी खाडीवर असलेला पुल ओव्हरलोड झाल्याबाबत

(७) ७०५४९ (२४-०१-२०१७) श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.शिरीषदादा चौधरी (अमळनेर), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.अजित पवार (बारामती), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईत प्रवेश करण्यासाठी महत्वाचा असलेल्या सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडीवर असलेला पूल ओव्हरलोड झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पूलाची १२ हजार ५०० वाहनांची ये जा करण्याची क्षमता असतांना या पूलावरून सध्या १ लाख ७५ हजार वाहने ये-जा करीत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याठिकाणी तिस-या पुलाच्या बांधकामास राज्य शासनाने मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, त्यानुषंगाने कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०२-०२-२०१९) : (१) दिनांक १३.०६.२०१७ रोजीच्या मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयास अनुसरून दि.२४.११.२०१७ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

(२) सध्या या पूलावरून सरासरी दैनंदिन १,३४,६१६ वाहने ये-जा करीत आहेत.

(३) सध्याच्या सहा पदरी पूलाच्या दोन्ही बाजूस ३ पदरी नवीन पूलाचे बांधकाम करणे प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी सुमारे रु. ७७५.५८ कोटी खर्च अपेक्षित आहे.

(४) दि.०१.१०.२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये सदरहू प्रकल्पाचे बांधकाम करणे व अनुषंगिक बाबींसाठी शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलमधून छोट्या वाहनांना सवलत देण्याबाबत

(८) ७३८७१ (१२-०४-२०१७) श्री.मनोहर भोईर (उरण), श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व), श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.अजित पवार (बारामती), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.राजन साळवी (राजापूर), श्री.सुनिल शिंदे (वरळी), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.वैभव पिचड (अकोले) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलमधून छोट्या वाहनांना सवलत देण्यासाठी वित्तीय व कायदेशीर बाबी तपासण्यासाठी शासनाने तत्कालीन अपर मुख्य सचिवांच्या (सा.बा.) अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील शासनाच्या विचाराधीन असलेल्या शिफारशींवर शासनाने निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सादर अहवाल प्राप्त होऊनही राज्यातील दहा टोल नाके तसेच मुंबई प्रवेशद्वारावरील व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोल नाके बंद करण्याबाबत शासनाने अद्याप निर्णय घेतला नसल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सादर अहवालाचे थोडक्यात स्वरूप काय आहे व उक्त अहवालातील शिफारशींवर निर्णय घेण्यासाठी विलंब लागण्याची कारणे काय आहेत,

श्री. चंद्रकांत पाटील (०२-०२-२०१९) : (१) व (२)

या अनुषंगाने श्री. सुमित मल्लिक समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशीस अनुसरून शासनाने दि.०५.०९.२०१८ रोजी उपरोक्त पथकर नाके बंद करता येणार नाही असा निर्णय घेतला असून, तसे शपथपत्र मा.उच्च न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

आमडापूर प्रकल्पाच्या (जि. यवतमाळ) कालव्यासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला प्रकल्पग्रस्तांना देण्याबाबत

(९) ९३७९८ (१६-०८-२०१७) श्री.राजेंद्र नजरधने (उमरखेड) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आमडापूर(जि. यवतमाळ) प्रकल्पाच्या कालव्यासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला अद्यापही प्रकल्पग्रस्तांना मिळालेला नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकल्पग्रस्तांना त्वरित मोबदला देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०४-०२-२०१९) : (१) नाही.

(२) व (३) आमडापूर लघू प्रकल्प, ता. उमरखेड, जि. यवतमाळ प्रकल्पातील कालव्याकरीता एकूण १२ अंतिम निवाडे पारीत झाले असून अंतिम निवाड्याप्रमाणे २५६ भूधारकांची ६७.३१ हे.आर. जमीन संपादित केली असून नियमानुसार एकूण रक्कम रु.२,३६,५८,७४८/- प्राप्त झाली असून त्यापैकी २२४ भूधारकांना रक्कम रु. १,९५,३६,६४६/- अदा करण्यात आले आहे. उर्वरित ३२ भूधारकांचे दस्ताऐवज अप्राप्त असल्यामुळे त्यांना मोबदला अदा करता आला नाही.

पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावच्या महसुल क्षेत्राची स्वतंत्र ७/१२ व चतुःसीमा निश्चित करणेबाबत

(१०) ९४४६३ (१९-०८-२०१७) श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सातपाटी (ता.जि.पालघर) गावाच्या महसुल क्षेत्राची स्वतंत्र ७/१२ व चतुःसीमा निश्चित करणेबाबत स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी माहे जुलै, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान मागणी केली आहे, हे खरे आहे काय.

(२) असल्यास, याबाबत शासनानेचौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने उक्त गावाच्या महसुल क्षेत्राची स्वतंत्र ७/१२ व चतुःसीमा निश्चित करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत,

श्री. चंद्रकांत पाटील (१२-०२-२०१९) : (१), (२), (३) व (४) सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय, सातपाटी यांनी मौजे सातपाटी गावचा स्वतंत्र ७/१२ व चतुःसीमा निश्चित करणेबाबत दिनांक ०९.५.२०१६ निवेदन दिलेले आहे. त्यानुसार मौजे सातपाटी ह्या गावाची चतुःसीमा निश्चित झालेली असून गावांचा नकाशा उपअधिकक, भूमि अभिलेख पालघर यांचेकडून तयार करण्यात आला आहे. महसूल क्षेत्राची स्वतंत्र गा.न.नं. ७/१२ तयार करण्याबाबतची कार्यवाही जिल्हाधिकारी, पालघर यांचे स्तरावर सुरु आहे.

नेवासा (जि.अहमदनगर) तालुक्यातील जायकवाडी प्रकल्प टप्पा-१ अंतर्गत गावठाणात करावयाच्या नागरी सुविधांच्या कामाबाबत

(११) ९८२३९ (२१-१२-२०१७) श्री.बाळासाहेब मुरकुटे (नेवासा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नेवासा (जि.अहमदनगर) तालुक्यातील जायकवाडी प्रकल्प टप्पा-१ अंतर्गत गावठाणात करावयाच्या नागरी सुविधांची कामे हस्तांतरीत करण्याबाबतचे लेखी निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना माहे सप्टेंबर, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान दिल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

वि.स. ५५४ (८)

- (२) असल्यास, उक्त निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२९-०१-२०१९) : (१) हे खरे नाही.

प्रश्नाधीन गावठाणाचे ठिकाणी विविध नागरी सुविधा पुरविण्याबाबतचे लोकप्रतिनिधींचे दि.०१/०७/२०१७ रोजीचे निवेदन प्राप्त झाले आहे.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**भिरा (ता.माणगाव, जि.रायगड) प्रकल्पामधे संपादित झालेल्या
जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याबाबत**

(१२) १००९२२ (०३-०१-२०१८). श्री.धैर्यशील पाटील (पेण) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भिरा (ता.माणगाव, जि.रायगड) प्रकल्पामधे संपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी विनावापर गेली ३५ वर्षे पडून असल्याने त्या मुळ मालक असलेल्या शेतकऱ्यांना परत करण्याबाबत तेथील प्रकल्पबाधितांनी मोर्चा काढून दिनांक २६ जुलै, २०१६ रोजी वा त्यासुमारास उपविभागीय अधिकारी, माणगाव यांना निवेदन दिले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२१-०१-२०१९) : (१) होय, हे खरे आहे.

(२) भिरा जलविद्युत प्रकल्पांतर्गत उन्नैयी व उभेयी धरणाचा पाया, बुडीत क्षेत्र, खाणी, वीजगृह, पुच्छ कालवा व रस्ते तसेच रवाळजे व भिरा येथील वसाहतींकरिता एकूण ८ गावांतील ७६८.८१ हे. आर. जमीन संपादित करण्यात आली होती. यापैकी सदर प्रकल्पाच्या घटक भागांसाठी एकूण ४७७.२० हे. आर. जमीन कायमस्वरूपी वापरात आलेली आहे. तसेच नामपाडा लघु पाटबंधारे योजनेसाठी एकूण ३०.०१ हे. आर जमीन कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, कळवा, ठाणे यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे.

यानंतर शिल्लक राहणारी एकूण २६१.६० हे. आर. जमीन बाळगंगा प्रकल्पाच्या पर्यायी वन जमिनीसाठी देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे अतिरिक्त क्षेत्र शिल्लक राहत नसल्यामुळे संपादित झालेल्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.

रायपूर सावंगी (देवळी), गुमगाव, सातगाव (वेणा), किरमिटी (भारकस) (ता.हिंणगा,
जि.नागपूर) या गावातील नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याबाबत

(१३) १०५५८६ (२७-०३-२०१८) श्री.अजित पवार (बारामती), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.राजेश टोपे (घनसावंगी), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.जयदत्त क्षीरसागर (बीड), श्रीमती सुमन पाटील (तासगाव - कवठेमहाकाळ), श्री.प्रदीप नाईक (किनवट) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायपूर सावंगी (देवळी), गुमगाव, सातगाव (वेणा), किरमिटी (भारकस) (ता.हिंणगा, जि.नागपूर) या गावातील नागरिकांना महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यांतर्गत जमिनीच्या मालकी हक्काचे पट्टे मिळण्याबाबतची मागणी येथील ग्रामस्थांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडे माहे डिसेंबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, ग्रामस्थांच्या व लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार उक्त गावातील नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (३०-०१-२०१९) : (१) अशा स्वरूपाचे निवेदन नोव्हेंबर २०१७ मध्ये प्राप्त झाले आहे.

(२) प्रस्तुत विषयी उपविभागीय अधिकारी, नागपूर (ग्रामीण),नागपूर यांचे स्तरावर चौकशी करण्यात येत आहे.

(३) सावंगी (देवळी) येथील पूरपीडीत आबादी स.क्र १८,२०व २९०/२ मध्ये मागील २५ वर्षांपासून असलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत क्षेत्रीय पातळीवर कार्यवाही सुरु आहे.

गुमगाव व कोतेवाडा ही गावे पूरप्रवण क्षेत्रात येत असल्यामुळे लोकांचे भुखंड नियमानुकूल करण्यासंदर्भात उचित कार्यवाही संबंधित विभागाचे अभिप्राय घेवून क्षेत्रीय पातळीवर करण्यात येत आहे.

वि.स. ५५४ (१०)

सातगाव (वेणा) वडगाव येथील लोकांचे पुनर्वसन तुरकमारी येथे करण्यासाठी सन १९९६-९७ ला ११६४ भूखंड पाडण्यात आले होते. त्यापैकी ९३५ भूखंड वाटप करण्यात आले आहे. उर्वरित असलेल्या २२९ भूखंडांपैकी ११२ पात्र लोकांना भूखंडाचे पट्टे देण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे.

किरमिटी (भारकस) येथील आबादी स नं. ६८/३या ठिकाणी ४३ लोकांचे असलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत अर्ज मागविण्यात आले असून त्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उदभवत नाही.

**मौजे मिरें सव्हें क्र.१५ (जुना १४४) या शासकीय भूखंडावरील
अतिक्रमणावर कारवाई न केल्याबाबत**

(१४) १०८३२० (०७-०४-२०१८). डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.सरदार तारासिंह (मुलुंड), श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे मिरें सव्हें क्र.१५ (जुना १४४) या शासकीय भूखंडावरील अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश असतानाही तहसिलदार पंढरीनाथ भोईर यांनी त्या आदेशाचे पालन केले नसून भूमाफियांनी न्यायालयीन स्थगिती असल्याचे खोटे कारण देऊन उक्त तहसिलदारांच्या सहकार्याने या भूखंडावर अतिक्रमण सुरु केले असल्याबाबतची तक्रार सर्व पुराव्यानिशी मिरा भाईंदर येथील श्री. संजय पांडे यांनी दिनांक १० जानेवारी, २०१८ रोजी वा त्या सुमारास, मा.महसूल मंत्री यांचेकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, तक्रारदाराने तक्रारीत तहसिलदार पंढरीनाथ भोईर यांनी शासकीय सेवेतील ३० वर्षांच्या काळात केलेल्या गैरप्रकार व गैरव्यवहाराविरोधात पुराव्यासह उल्लेख करून त्यांच्या बेनामी संपत्ती व मालमत्तेची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तसेच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्याबाबतची लेखी मागणीही केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय तसेच महानगरपालिका हद्दीतील सव्हें क्र.१५ हया भूखंडावरील अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्याबाबत दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आलेल्या प्रमुख बाबी कोणत्या होत्या,

(४) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुसार संबंधित तहसिलदार व भूमाफियांविरोधात तसेच कारवाईस विलंब लावणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (१२-०२-२०१९) : (१), (२), (३) व (४) अशा आशयाचे निवेदन शासनाकडे प्राप्त झाल्याचे दिसून येत नाही.

मात्र, मौजे मिरे, ता.जि.ठाणे येथील जुना स.नं. १४४, नवीन स.नं. १५ क्षेत्र १-१०.४० हे-आर ही मिळकत श्री.यशवंत केशव भोईर व इतर एक यांच्या नावे असल्याने, त्यांनी गौण खनिज दंडात्मक रक्कम पूर्ण न भरल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतूदीनुसार सक्तीने उपाय योजना करून शासकीय येणे वसुल व्हावी, या हेतूने फेरफार क्रमांक २४३७, दिनांक ०९/०१/२०१७ अन्वये सदर मिळकतीच्या अधिकार अभिलेखात गाव नमुना नंबर ७/१२ वर "महाराष्ट्र शासन" अशी नोंद करण्यात आलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

माणगाव (जि.सिंधुदुर्ग) खो-यातील शेतक-यांना जमिनीचा ताबा देण्याबाबत

(१५) १०९९२६ (२७-०३-२०१८) श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) माणगाव (जि.सिंधुदुर्ग) खो-यातील १९४० पासून वहिवाटदार शेतक-यांच्या जमिनी त्यांच्या ताब्यात असून कब्जा देण्याच्या अटीची पूर्तता शेतक-यांनी पूर्ण केल्यानंतरही वहिवाटदारांना जमिनी वाटप करतांना वहिवाटीच्या दिनांकापासून १० हप्त्यांमध्ये थकबाकी भरण्याचे आदेश शासनाने काढले असून दिनांक ८ मे, १९८९ रोजी पासून अल्प भूधारक शेतक-यांना सुट दिली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जमिनीची किंमत करण्याबाबत कोणतेही आदेश नसतांना वाटप करतांना उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी अन्यायकारक अटी घातल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, माणगांव खो-यातील प्रकल्पबाधित पुनर्सवन अधिनियम १९७६ च्या तरतूदी १९८१ मध्ये लागू होऊन ३५ वर्षे उलटूनही सर्वेक्षण झालेले नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग व उपविभागीय महसूल अधिकारी यांनी घातलेल्या अटी रद्द करून शेतक-यांना जमिनीचे वाटप व्हावे अशी मागणी मा.महसूल मंत्री यांच्याकडे माहे जानेवारी, २०१८ मध्ये घेतलेल्या बैठकीत ग्रामस्थांनी केली असून त्यानुषंगाने मा.महसूल मंत्री यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या प्रांत अधिकारी, कुडाळ-मालवन यांना १९८७ च्या सरकारी आदेशाप्रमाणे तसेच मा.न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आकारीपड शेतक-यांना त्यांच्या वहिवाटीत असलेल्या जमिनी देण्याबाबत जमीन महसूल संहिता १९६६, कलम १८२ मधील सुधारणेप्रमाणे वहिवाटदार शेतक-यांना जमिनी देण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे तात्काळ पाठवावा असे आदेश दिले, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उक्त प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे काय व त्यावरील निर्णयात्मक कार्यवाहीचे स्वरूप काय आहे वा अद्याप प्रस्ताव शासनास प्राप्त झाला नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (१२-०२-२०१९) : (१), (२), (३), (४) व (५) माणगांव खोऱ्यातील आकारीपड जमिनीबाबत दिनांक १६ जानेवारी, २०१८ रोजी मा.मंत्री (महसूल) महोदयांकडे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत या विषयाबाबतच्या सन १९८७, सन १९९१ व सन २००९ चे शासन निर्णय आणि रिट याचिका क्रमांक ६४१९/२०११ मधील आदेश, तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम १८२ मधील सुधारणाप्रमाणे आकारी पड जमिनीबाबत प्रस्तुत प्रकरणी कार्यवाही करण्याचे निदेश मा.मंत्री (महसूल) महोदयांनी दिले आहेत.

तसेच, प्रस्तुत प्रकरणी मा.उच्च न्यायालयात श्री.प्रमोद चंद्रकांत शेंडगे यांनी रिट याचिका क्रमांक ११८८/२०१६ दाखल केली आहे. सदर याचिकेत मा.उच्च न्यायालयाने दिनांक १२/०४/२०१८ रोजीच्या आदेशान्वये उप विभागीय अधिकारी, कुडाळ यांच्याकडे दाखल अपील त्वरेने निकाली काढण्यासाठी एक किंवा अधिक उप विभागीय अधिकाऱ्यांकडे विभागून देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त, कोकण यांना दिले आहेत. त्यानुषंगाने उप विभागीय अधिकारी, कुडाळ यांच्याकडे दाखल असलेल्या पैकी ४८३ प्रकरणे उप विभागीय अधिकारी, सावंतवाडी यांच्याकडे वर्ग करण्यास विभागीय आयुक्त, कोकण यांनी दिनांक १४/०५/२०१८ रोजी मान्यता दिली आहे.

उप विभागीय अधिकारी, कुडाळ व उप विभागीय अधिकारी, सावंतवाडी यांचेकडे सुरु असलेली सर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

सांगवी ते सिंधगाव (ता.रेणापूर ,जि.लातूर) या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याबाबत

(१६) ११११६० (२७-०३-२०१८) श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगवी ते सिंधगाव (ता.रेणापूर ,जि.लातूर) या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सन २००९ च्या अर्थसंकल्पात मंजूर असून अद्यापही अपूर्ण असल्याचे तसेच लातूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून मंजूर असलेली इतर रस्त्यांची दुरुस्ती कामेही अपूर्ण अवस्थेत वा काही कामे सुरुच झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रस्त्यांची कामे तातडीने सुरु करण्याबाबत व विलंबाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत लातूर ग्रामीण लोकप्रतिनिधीनी व रेणापूर येथील स्थानिक लोकप्रतिनिधीनी मा.अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ उस्मानाबाद व कार्यकारी अभियंता सां.बा.विभाग लातूर व इतर संबंधितांकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीनुसार सांगवी ते सिंधगाव या रस्त्याचे व लातूर जिल्ह्यातील इतर रस्त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण करून विलंबास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

वि.स. ५५४ (१३)

श्री. चंद्रकांत पाटील (२९-०१-२०१९) : (१) अंशत खरे आहे.

सांगवी ते सिंधगाव या रस्त्याचे काम काही अंशी पूर्ण करण्यात आले होते. तथापी, त्यापुढील काम निधीच्या अनुपलब्धतेमुळे पूर्ण होऊ शकले नाही.

लातूर जिल्ह्यातील सा.बां.विभागाकडील रस्त्यांच्या दुरुस्तीची काही कामे प्रगतीपथावर आहेत.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) सांगवी ते सिंधगाव रस्त्याचे काम सुरक्षित टप्प्यावर आणून अंतिम करण्यात आले आहे. तसेच, लातूर जिल्ह्यातील सा.बां.विभागाकडील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे प्राधान्यक्रम निकष व निधीच्या उपलब्धतेनुसार पूर्ण करण्याचे नियोजन असून अधिका-यांवर कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

सांगली जिल्ह्यातील सातबारा उतारा ऑनलाईन नोंदी प्रलंबित असल्याबाबत

(१७) १११६६९ (०३-०४-२०१८) श्री.अनिल बाबर (खानापूर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने सातबारा उतारा ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतल्यानुसार सदरचा ऑनलाईनसाठी दिनांक ३१ डिसेंबर, २०१७ रोजीची अंतिम मुदत होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या ऑनलाईनमध्ये अनेक त्रुटी आढळून येत असून नवनवीन सॉफ्टवेअरमुळे या कामात बऱ्याच अडचणी येत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यामुळे सांगली जिल्ह्यातील हजारो नोंदी प्रलंबित आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासन मुदतवाढ देणार आहे काय,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०४-०२-२०१९) : (१) राज्यातील ३५८ पैकी ३५७ तालुक्यांचा संगणकीकृत गा.न.नं. ७/१२ चा डेटा ऑगस्ट, २०१६ मध्ये ऑनलाईन करण्यात आला आहे.

(२) संगणकीकृत गा.न.नं.७/१२ वर फेरफार आज्ञावली देण्यात आली असून, सदर आज्ञावलीमधील अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन फेर फार नोंदविताना कनेक्टिव्हिटी व स्टेट डाटा सेंटरमधील सर्व्हरशी निगडित अडचणीमुळे काही वेळा कामात व्यत्यय निर्माण होतो ही वस्तुस्थिती आहे.

(३) व (४) सांगली जिल्ह्यात बऱ्याच गा.न. नं. ऑनलाईन फेरफार नोंदी करण्यात आल्या आहेत. ज्या गा.न.नं. सातबारा उताऱ्याच्या नोंदी प्रलंबित आहेत, त्या नोंदी करण्याची कार्यवाही सुरू आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील देवस्थानाच्या जमिनीसाठी धोरण ठरविण्याबाबत

(१८) ११२०४५ (२७-०३-२०१८). श्री.मधुकरराव चव्हाण (तुळजापूर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्री कल्लेशवर देवस्थान, कोथळी (ता.शिरोळ, जि.कोल्हापूर) या देवस्थानच्या मालकीच्या गट क्र.८६५ मधील जमिनीचा जाहिर लिलाव लागण पध्दतीने करण्याबाबतच्या महसूल विभागाच्या दिनांक २० मार्च, १९५९ च्या शासन निर्णयास अधिक कालावधी झाल्याने शासनाचे महसूली उत्पन्न वाढीच्यादृष्टीने सदर निर्णय रद्द करून प्रस्ताव फेरसादर करण्याचे आदेश मा.मुख्यमंत्री यांनी महसूल विभागास दिनांक ०२ एप्रिल, २०१६ रोजी दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुषंगाने राज्यातील देवस्थानाच्या जमिनी संदर्भात शासनाची भूमिका ठरविण्यासाठी प्रधान सचिव, महसूल विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २३ मार्च, २०१६ रोजी अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त समितीच्या आतापर्यंत किती बैठका झाल्या तसेच सदर विषयावर समितीने कोणता निर्णय घेतला आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे तसेच कधीपर्यंत निर्णय होणे अपेक्षित आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील (१२-०२-२०१९) : (१) व (२) होय.

(३) व (४) आजमितीपर्यंत सदर समितीच्या चार बैठका आयोजित करण्यात आल्या. "महसूल परिषदेत" ही या विषयाबाबत विचारविनिमय करण्यात आला आहे. दरम्यानच्या कालावधीत, विधी व न्याय विभागाकडून 'देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर' या समितीसाठी स्वतंत्र कायदा तयार करण्याकरीता दि.२५.७.२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आली. त्यामुळे सदर समितीचा अहवाल आल्यानंतर 'देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर' या समितीसाठी जो काही कायदा करण्यात येईल त्या कायद्याचा परामर्श घेऊन राज्यातील देवस्थान जमिनीच्या संदर्भात शासनाची भूमिका ठरविण्याकरीता शासनास शिफारशी करण्याकरीता गठीत करण्यात आलेल्या समितीच्या बैठका घेऊन त्यानंतर यासंबंधी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी भूमिका उक्त नमूद बैठकीमध्ये घेण्यात आली.

'देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर' या समितीसाठी स्वतंत्र कायदा तयार करण्यासाठी नियुक्त समितीच्या अहवालाधारे या समितीकरीता स्वतंत्र कायदा विधीमंडळाकडून संमत होऊन अंमलात आला आहे. त्या कायद्यातील काही तरतुदींचा परामर्श घेऊन, शासन निर्णय दिनांक २३ मार्च, २०१६ अन्वये गठीत अभ्यास समितीचा अहवाल लवकरच शासनास सादर करण्याचे संकल्पित आहे.

पुणे जिल्ह्यातील महसूल विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत

(१९) ११२१३१ (२७-०३-२०१८) श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.राहूल कुल (दोंड), श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.बाबुराव पाचर्ण (शिरूर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे जिल्ह्यातील प्रशासनाच्या विविध शाखांमधील नायब तहसिलदारांची २९ पदे तर कारकून, अक्वल कारकून, तलाठी यांची २२८ पदे रिक्त असल्याचे माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत चौकशी करून पुणे जिल्ह्यातील महसूल विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत,

श्री. चंद्रकांत पाटील (१२-०२-२०१९) : (१) जिल्हाधिकारी, पुणे अंतर्गत नायब तहसिलदार संवर्गात एकुण ९६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत ७८ पदे भरलेली असून असून १८ पदे रिक्त आहेत.

जिल्हाधिकारी, पुणे अंतर्गत महसूल आस्थापनेवर सद्यस्थितीत तलाठी संवर्गातील ८० व मंडळ अधिकारी संवर्गातील ९ अशी एकूण ८९ पदे रिक्त आहेत तर लिपीक-टंकलेखक व अक्वल कारकून संवर्गाची पदे रिक्त नाहीत.

(२) राज्यातील विविध महसूल विभागातील नायब तहसिलदार संवर्गाच्या सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या अनुषंगाने एकत्रित मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्यात आले आहे. तसेच नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नती कोट्यातील रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच मंडळ अधिकारी संवर्गाची बिंदूनामावली अद्यावत झाल्यानंतर तलाठी संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गात पदोन्नती देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

तलाठी संवर्गातील सर्व पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता प्राप्त झाली असून त्यानुसार भरती प्रक्रीया राबविण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उदभवत नाही.

पाथरगाव व कामशेत येथील मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर इंद्रायणी नदीवरील पुलाची दुरवस्था झाल्याबाबत

(२०) ११३७६२ (०४-०४-२०१८) श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पाथरगाव व कामशेत येथील मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर इंद्रायणी नदीवरील पुल १२१ वर्ष जुना असून या पुलाची दुरवस्था झाल्याचे दिनांक २ जानेवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

वि.स. ५५४ (१६)

- (२) असल्यास, पाथरगावच्या हद्दीतील खिंड, ताजे पिंपळोली गावाकडे जाणारा इगाटा, तीव्र वळण असल्याने वेगात येणाऱ्या अनेक वाहनचालकांना अंदाज न आल्याने वाहने पुलाच्या अलीकडील बाजूस खड्ड्यात पडून अपघात होत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासन स्तरावर काय कार्यवाही करण्यात आली वा करण्यात येत आहे
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (०२-०२-२०१९) : (१) पाथरगांव व कामशेत येथील मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४ या महामार्गावरील इंद्रायणी नदीवर दोन पूल असून त्यापैकी मुंबई मार्गिकेवरील पूल १२१ वर्षे जुना (सन १८९६) आहे. परंतु सद्यःस्थितीत पूल वाहतुकीस योग्य आहे.

(२) व (३) सदर अपघात प्रामुख्याने मानवी चुकांमुळे होत आहेत. याबाबत तीव्र वळणांच्या ठिकाणी मेटलबीम क्रॅश बॅरीअर्स बसविण्यात आले आहेत. वेगमर्यादा दर्शविणारे बोर्ड बसविण्यात आले आहेत. ब्लॉकर्स बसविण्यात आले आहेत. रस्त्यावर वेग नियंत्रणासाठी रंबलींग स्ट्रीप्स पट्टे लावण्यात आले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे. माकुणसार (ता. जि. पालघर) येथील ७.५ एकर जमीन अवैधरित्या हडप केल्याबाबत

(२१) ११७१७४ (२०-०७-२०१८) श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे. माकुणसार (ता. जि. पालघर) येथील गत ७० वर्षांपासून सार्वजनिक प्रयोजनासाठी ग्रामस्थांतर्फे वापरण्यात येत असलेली सर्व्हे क्र. १८० मधील ७.५ एकर जमीन सुनिल दुबे यांनी तलाठी व संबंधित तहसिलदार यांचेसोबत संगनमत करून पीक-पाहणी अहवालात बेकायदा नावाची नोंद केली असून १० वर्षांपासून कसत असल्याची खोटी माहिती नमूद करून हडप केल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त गावातील ग्रामपंचायतीने सार्वजनिक वापराच्या जमीनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी, दिनांक २७ जानेवारी, २०१८ रोजी कार्यवाही करणेबाबत सर्व समंतीने ठराव मंजूर करून उप विभागीय अधिकारी यांना सादर केला आहे , हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरहू प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहे व त्यानुसार या जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करून जमीनीचा ताबा माकुणसार ग्रामपंचायतीला देण्याबाबत तसेच जमीन बळकावनाच्या संबंधिता विरुद्ध कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१२-०२-२०१९) : (१), (२), (३), (४) व (५) मौजे माकुणसार (ता.जि. पालघर) स.नं.१८० क्षेत्र ३-११.६ हे.आर ही जमीन श्री.गंगाधर गजानन दांडेकर व श्री.विश्वनाथ गजानन दांडेकर यांचे खाजगी मालकीची आहे. सदर जमिनी पैकी काही क्षेत्रावर पिकपाहणी सदरी श्री. सुनिल गोकुर्ण दुबे यांचे नावे दाखल करणेबाबत उपलेखापाल, तहसिल कार्यालय, पालघर यांनी दि. २१.११.२०१७ चे आदेश पारित केले होते. सदर आदेश पारित करताना महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंद वह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ चे नियम ३० व ३१ नुसार तसेच शासन परिपत्रक दिनांक १५.३.२००२ नुसार कार्यवाही झाली नसल्याचे स्पष्ट होत नसल्याने उपलेखापाल, तहसिल कार्यालय, पालघर यांचे दिनांक २१.११.२०१७ चे आदेश उपविभागीय अधिकारी, पालघर यांनी दि. १५.११.२०१८ च्या आदेशान्वये रद्द केले आहे. तसेच तहसिलदार, पालघर यांनी उपलेखापाल, तहसिल कार्यालय, पालघर व तत्कालिन तलाठी यांना कारणे दाखवा नोटीस देऊन कारवाई प्रस्तावित करण्यात यावी असे कळविले आहे.

मौजे माकुणसार (ता.जि. पालघर) सर्व्हे नं. १८० क्षेत्र ३-११.६ हे. आर ही जमीन श्री. गंगाधर गजानन दांडेकर व श्री. विश्वनाथ गजानन दांडेकर यांचे मालकी हक्काची आहे. सदर जागेबाबत अधिकार अभिलेखामध्ये ग्रामपंचायत, माकुणसार यांना कोणत्याही प्रकारे हक्क प्रस्तावित झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे सदर जागेचा ताबा ग्रामपंचायत, माकुणसार यांना देण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील टोलनाक्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत

(२२) ११७७८१ (२०-०७-२०१८) श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत), श्री.संदीपानराव भुमरे (पैठण), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.किशोर पाटील (पाचोरा), श्री.अनिल बाबर (खानापूर), श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे), श्री.तुकाराम काते (अणुशक्ती नगर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील टोलनाक्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच पिवळ्या पट्टीबाहेरील वाहनांना टोल आकारू नये याबाबत निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने माहे एप्रिल, २०१८ मध्ये एक तज्ज्ञांची समितीची स्थापना केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू समितीने आपला अहवाल सादर केला आहे काय,

(३) असल्यास, उक्त समितीच्या शिफारशीचे स्वरूप काय आहे व त्यानुषंगाने पुढे कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय व किती कालावधीत समितीचा अहवाल प्राप्त होणे अपेक्षित आहे?

वि.स. ५५४ (१८)

श्री. चंद्रकांत पाटील (०२-०२-२०१९) : (१) होय, हे खरे आहे.

(२) समितीने अहवाल सादर केलेला नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

वाडा (जि. पालघर) तालुक्यातील अनधिकृत दगडखाणी व स्टोन क्रशर बंद करण्याबाबत

(२३) ११८०८१ (२८-०७-२०१८). श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : तारांकित प्रश्न क्रमांक ८५९८९ ला दिनांक ३ ऑगस्ट, २०१७ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाडा (जि. पालघर) तालुक्यातील सक्षम प्राधिकरणाची परवानगी नसलेल्या दगडखाण व स्टोन क्रशर त्वरित बंद करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबाबतचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी, पालघर यांच्याकडे दिनांक २ एप्रिल, २०१८ रोजी वा त्या सुमारास दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या निवेदनानुसार शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीनुसार व उक्त निवेदनानुसार वाडा तालुक्यातील अनधिकृत दगडखाणी व स्टोन क्रशरवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (२८-०१-२०१९) : (१) अशी बाब निदर्शनास आली आहे.

(२) व (३) मौजे वाडा येथील स.नं.२४६/६ अ या जमीनीवरील दगडखाण असून, क्षेत्र ०.२०-० हे.आर जागेत क्रशर मशीनसाठी तहसिलदार, वाडा यांनी दि.१६/३/२०१८ रोजी तात्पुरती बिनशेती परवानगी दिलेली आहे. सदर परवानगी देताना नगरपंचायत वाडा यांचा ना हरकत दाखला, प्रदुषण नियंत्रक मंडळ, वन विभाग, महाराष्ट्र राज्य विज वितरण कं. तसेच मा.राज्यस्तरीय पर्यावरण समितीची परवानगी घेतलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील महामार्गावर होणा-या अपघातात अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्याकरिता फोन सुविधेचे (एसओएस) यंत्र बसविल्याबाबत

(२४) ११८२७८ (२०-०७-२०१८) श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील महामार्गावर होणा-या अपघातात अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय अथवा इतर मदत मिळण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठिकठिकाणी आपत्कालिन फोन सुविधेचे यंत्र (एसओएस) बसविले आहे, हे खरे आहे काय,

वि.स. ५५४ (१९)

- (२) असल्यास, या यंत्रणेचा वापर कशाप्रकारे करावा याबाबत जनजागृती केली नसल्याने व त्यांच्या देखभाल करण्याकरिता कुणीही नसल्याने ही यंत्रणा निरुपयोगी झाली असल्याचे माहे मे, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरील यंत्रणा सुयोग्यपणे सुरु राहण्याकरिता उपाययोजना करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. एकनाथ शिंदे (०१-०२-२०१९) : (१) होय, काही ठिकाणी बसविण्यात आले आहे.

- (२) हे खरे नाही. बसविण्यात आलेल्या ठिकाणांपैकी बहुतांशी ठिकाणची यंत्रणा सुस्थितीत आहे. शिवाय या महामार्गावरील वापरकर्ते यांना त्यांच्या तक्रारी प्राधिकरणास कळविण्यात याव्यात याकरिता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने आता टोल फ्री हेल्पलाईन नं.१०३३ आणि सुखद यात्रा ॲप सुरु केले आहे.
- (३) सदर यंत्रणा सुयोग्यपणे सुरु राहण्यासाठी स्वतंत्र अभियंता यांचेकडून नियमित तपासणी केली जाते.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील ब्लॅक स्पॉट म्हणजे अपघातप्रवण क्षेत्रात ५०० नव्या ठिकाणांची भर पडल्याबाबत

(२५) १२००७७ (२०-०७-२०१८) श्री.चंद्रदीप नरके (करवीर), श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील अपघातप्रवण क्षेत्रात (ब्लॅक स्पॉट) ५०० नव्या ठिकाणांची भर पडली असल्याचे माहे एप्रिल, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, कोणत्या जिल्ह्यात ही अपघातप्रवण क्षेत्रे जास्त प्रमाणात आहेत,
- (३) असल्यास, अपघातप्रवण क्षेत्रावरील अपघात रोखण्याकरिता शासनाने कोणत्या विशेष उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत.

श्री. चंद्रकांत पाटील (१३-०२-२०१९) : (१) होय, हे खरे आहे.

- (२) नाशिक ग्रामिण जिल्ह्यात अपघातप्रवण क्षेत्रे जास्त आहेत.
- (३) १) अपघात स्थळ सुधारणेच्या कामांना मंजूरीचे अधिकार मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना दि.०९.०१.२०१९ च्या परित्रकानुसार देण्यात आले आहेत.
- २) रस्ते देखभाल दुरुस्ती अंतर्गत मिळणाऱ्या निधी मधील ५% निधी रस्ते सुरक्षा निधी म्हणून राखून ठेवला आहे व त्यातून Black Spot सुधारणेची कामे प्राथम्याने घेण्याचे निर्देश मुख्य अभियंता यांना शासनातर्फे देण्यात आले आहेत.

वि.स. ५५४ (२०)

- ३) राज्यातील अपघात प्रवण रस्त्यांचा सुरक्षा ऑडिट टप्प्याटप्प्याने करण्याचे मुख्य अभियंता यांना निर्देश दिलेले आहेत.
- ४) रस्ते सुरक्षा विषयक सर्व अभियंताना प्रशिक्षण देण्याचा कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात आला आहे व सर्व विभागांतर्गत रस्ते सुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
- ५) प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीत Black Spot सुधारणा तसेच होणाऱ्या सर्व अपघाताची समीक्षा व दुरुस्ती कामावर देखरेख करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**वाठार तर्फे वडगाव येथील भूमि अभिलेख कार्यालयात कायमस्वरूपी
अधिकारी नियुक्त करण्याबाबत**

(२६) १२११८३ (२०-०७-२०१८) डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वाठार तर्फे वडगाव (ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर) येथील भूमि अभिलेख कार्यालयात अधिकारी नसून या कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार पेठवडगाव येथील अधिका-यांकडे सोपवण्यात आल्याने कामकाजास विलंब होऊन नागरिकांची गैरसोय होत असल्याचे माहे एप्रिल,२०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय तसेच उक्त कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त न करण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, चौकशीनुसार वाठार तर्फे वडगाव येथील भूमि अभिलेख कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत, ?

श्री. चंद्रकांत पाटील (२४-०१-२०१९) : (१), (२) व (३) परिरक्षण भूमापक वाठार तर्फे वडगाव हे कार्यालय उप अधिक्षक भूमि अभिलेख, हातकणंगले या कार्यालयाचे अधिनस्त येत असून सदरचे पद हे उप संचालक भूमि अभिलेख, पुणे प्रदेश पुणे यांचेकडील दि. २९/०३/२०१८ च्या आदेशाने भरण्यात आलेले आहे. सबब नागरिकांची गैरसोय होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

उप अभियंता, भूमि अभिलेख, भिवंडी यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याबाबत

(२७) १२१२५४ (२०-०७-२०१८) श्री.महेश चौधुले (भिवंडी पश्चिम) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उप अभियंता, भूमि अभिलेख, भिवंडी (ता.भिवंडी, जि.ठाणे) यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याबाबतचे निवेदन मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांना दिनांक २ मे, २०१८ रोजी स्थानिक लोकप्रतिनिधी (भिवंडी) यांनी दिले आहे, हे खरे आहे काय,

वि.स. ५५४ (२१)

(२) असल्यास, सदर निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१५-०२-२०१९) : (१) विधानसभा सदस्य (भिवंडी पश्चिम) यांनी उप अधिक्षक भूमि अभिलेख, भिवंडी कार्यालयाकडून श्रीमती निर्मला अर्जुन काठवले यांचे खरेदीने मिळकत पत्रिकेवर नांव दाखल करण्याच्या प्रकरणासंबंधी सखोल चौकशी करण्याबाबत दि.१०.०४.२०१८ रोजीचे निवेदन जिल्हाधिकारी, ठाणे यांच्याकडे दिले आहे. (सदर निवेदन दि.०२.०५.२०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाले आहे.) त्यामध्ये मालमत्तेची चौकशी करण्याबाबत मागणी केलेली नाही.

(२) जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांचेकडील दिनांक १६.०५.२०१८ च्या पत्रास अनुसरून जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, ठाणे यांनी त्यांच्या दिनांक १८.०६.२०१८ रोजीचे पत्रान्वये जिल्हाधिकारी ठाणे यांना अहवाल सादर केला आहे. सदर अहवालानुसार वारसाने मिळकतीवर नाव दाखल करण्याचे कार्यवाहीबाबत अर्जदार श्रीमती निर्मला काठवले यांना उप अधिक्षक भूमि अभिलेख, भिवंडी यांनी त्यांच्या दि. १२.०३.२०१८ च्या पत्राद्वारे निकाली उत्तर दिले असून या प्रकरणी जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, ठाणे यांच्याकडे प्रथम अपील करणेबाबत कळविले आहे. परंतु त्यांनी अद्यापपर्यंत अपील दाखल न केल्याने अपीलाबाबत कार्यवाही करणे शक्य झाले नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**शिरूर (जि.पुणे) तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी संघटीत गुन्हेगारी
कायदयान्वये कारवाई करण्याबाबत**

(२८) १२१५०६ (२०-०७-२०१८) श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तहसिलदार शिरूर (जि.पुणे) यांनी माहे जून,२०१७ ते मार्च, २०१८ या काळात अवैध गौण खनिजांच्या १२५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ११८ वाहन मालकांकडून ९५ लाख ११ हजार ५६० रुपये दंड वसूल केल्याचे दिनांक २९ मे, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उर्वरित सात वाहन मालकांसह गौण खनिज उत्खननाच्या ३१ प्रकरणामध्ये १६ कोटी ८० लाख ९३ हजार ४८५ इतक्या रक्कमेचा सहा महिन्यात बोजा चढविला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने दोषी आढळणा-या व्यक्तिंविरोधात संघटीत गुन्हेगारी कायदयान्वये कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येणार आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (२२-०२-२०१९) : (१), (२), (३), (४) व (५) तहसीलदार, शिरूर यांचेकडून माहे जून,२०१७ ते मार्च,२०१८ या कालावधीत गौण खनिजाचे अवैध वाहतूक करणाऱ्या ११५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून त्यापैकी १०८ वाहनधारकांकडून रुपये ७६,६०,६३५/- एवढी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच उर्वरित ७ वाहनधारकांना रुपये ३६,३६,२८५/- इतक्या दंडात्मक रक्कमेच्या नोटीसा बजाविण्यात आल्या असून, विहित कालावधीत दंडात्मक रक्कम शासनजमा न केल्याने सक्तीची वसूली म्हणून त्यांच्या मालमत्तेवर बोजा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये कारवाई करतांना संबंधित व्यक्तीवर एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित गुन्हा करताना दोन किंवा अधिक व्यक्तींचा सहभाग असणे आवश्यक आहे. तथापि, उपरोक्त प्रकरणांमध्ये अशी बाब आढळून आली नसल्याने संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली नाही.

बीड-सोलापूर महामार्गाच्या कामादरम्यान विजोरा फाटा येथे भुयारी मार्ग काढण्याबाबत

(२९) १२२२५८ (२०-०७-२०१८) श्री.राहुल मोटे (परांडा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीड-सोलापूर महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या सुरु असलेल्या कामासोबत वाशी तालुक्यातील विजोरा फाटा येथे भुयारी मार्ग काढून लोकांची होणारी गैरसोय दुर करण्याबाबतची मागणी विजोरा बनगरवाडी, सयरकुंडी, घाटपिंपरी, दहिफळ व शेलगांव या गावातील ग्रामस्थांनी तहसिलदार, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद व इतर सर्व संबंधितांकडे निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या मागणीची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे,हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीनुसार विजोरा फाटा येथे भुयारी मार्ग काढण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. एकनाथ शिंदे (१२-०२-२०१९) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

बीड-सोलापूर महामार्गावर (सोलापूर-धुळे नविन राष्ट्रीय महामार्ग क्र.५२ चा भाग आहे) केंद्र शासनाच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामासोबत वाशी तालुक्यातील विजोरा फाटा येथे भुयारी मार्ग काढण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. तसेच या मागणीची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता, असे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण,औरंगाबाद यांनी कळविले आहे.

वि.स. ५५४ (२३)

(३) व (४) त्यानुसार सोलापुर-धुळे नविन रा.म.५२ मध्ये सा.क्र. १२७/७२० वरील विजोरा फाटा येथे एक ३ x ३ मी.च्या बॉक्स कलवर्टचे काम पूर्ण करण्यात आले असून त्यावरून चारपदरी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे ग्रामस्थांची मागणी पूर्णत्वास आली असल्याचे प्रकल्प संचालक,भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण,औरंगाबाद यांनी कळविले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

पेठ (जि. नाशिक) येथील ग्रामिण रुग्णालयात निकृष्ट दर्जाच्या

पाण्याच्या टाक्या बसविल्याबाबत

(३०) १२२५१९ (२५-०७-२०१८) श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम): सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पेठ (जि. नाशिक) हा आदिवासी बहुल तालुका असल्याने येथील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ग्रामिण रुग्णालयाची इमारत बांधण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पेठ येथील शासकीय ग्रामिण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार काम न करणे, निकृष्ट दर्जाचा वाळूचा वापर करणे, इमारतीचे बांधकाम तसेच रॅम्प सुविधा अपूर्ण असणे, इमारतीवर ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या अल्पावधीतच फुटणे इत्यादी बाबी माहे एप्रिल २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आल्या, हेही खरे आहे काय,

(३) असल्यास, इमारतीच्या निकृष्ट कामांची चौकशी शासनाने केलीआहे काय,

(४) असल्यास, त्यानुसार निकृष्ट कामांस जबाबदार असण्या-या संबंधितावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (०७-०२-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

पलूस (जि.सांगली) येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील तहसीलदार व पंचायत

समिती कार्यालयात स्वच्छता ठेवण्याबाबत

(३१) १२३७७० (२८-०७-२०१८) श्री.विश्वजित कदम (पलूस कडेगाव), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पलूस (जि.सांगली) येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील तहसीलदार व पंचायत समिती कार्यालयात दररोज हजारो लोकांची वर्दळ असून या ठिकाणी स्वच्छता ठेवण्याबाबत येथील नागरीकांनी माहे जून,२०१८ मध्ये वा त्यादरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे, हे खरे आहे काय

वि.स. ५५४ (२४)

- (२) असल्यास, सदरील शासकीय कार्यालयात मोडलेल्या खुर्च्या, टेबले इत्यादी साहित्य गेले कित्येक महिने अस्ताव्यस्त पडून आहे तसेच स्वच्छतागृहांची अवस्था बिकट असून पाण्याची व्यवस्था नसल्याने घाणीचा थर साचलेला आहे, हे ही खरे आहे काय
- (३) असल्यास, या कार्यालयाची शासनाने पाहणी केली आहे काय व त्यानुसार उपरोक्त शासकीय कार्यालयातील तहसिलदार व पंचायत समिती कार्यालय व आजूबाजूचा परिसर स्वच्छ व सुशोभित ठेवण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२४-०१-२०१९) : (१), (२) व (३) पलूस जि.सांगली येथे तहसिल कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व पंचायत समिती कार्यालयीन इमारत या तीनही इमारती वेगवेगळ्या आहेत. या इमारतींमध्ये अस्वच्छता नाही. तसेच याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जून, २०१८ वा त्या दरम्यान यासंदर्भात तक्रार अर्ज प्राप्त झालेला नाही.

या शासकीय कार्यालयांमध्ये पाण्याची व्यवस्था असून येथील स्वच्छतागृहांची नियमितपणे स्वच्छता करण्यात येते.

पंचायत समिती कार्यालयात काही मोडक्या खुर्च्या व टेबल हे वापरात नसल्याने एकत्रित ठेवण्यात आलेले आहेत. सदर फर्निचरची निर्लेखन करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदर कार्यालयांची वरिष्ठ शासकीय कार्यालयांनी पाहणी केली असून सदर इमारतींचा परिसर स्वच्छ व सुशोभित ठेवण्यात आलेला आहे.

(४) प्रश्न उदभवत नाही.

अकोले (जि.अहमदनगर) तालुक्यातील तहसिल कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत

(३२) १२४२०४ (२०-०७-२०१८) श्री.वैभव पिचड (अकोले) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अकोले (जि.अहमदनगर) तहसिल कार्यालयातील एक नायब तहसिलदार, दोन अक्वल कारकून, एक मंडळ अधिकारी, पाच लिपीक व तलाठी संवर्गातील सहा पदे रिक्त असल्याचे माहे जून, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने पेसा क्षेत्र असलेल्या अकोले तहसिल कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत,

श्री. चंद्रकांत पाटील (१२-०२-२०१९) : (१) तहसिल कार्यालय, अकोले जि.अहमदनगर येथे माहे जून, २०१८ अखेर ०१ नायब तहसिलदार, ०१ अक्वल कारकून, ०१ मंडळ अधिकारी, ०४ लिपीक व ०५ तलाठी संवर्गातील पदे रिक्त आहेत.

वि.स. ५५४ (२५)

(२), (३) व (४)

विभागीय स्तरावरील अक्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गाची ज्येष्ठता यादी अंतिम करून नायब तहसिलदार संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांचेस्तरावरून करण्यात येत आहे.

अक्वल कारकून व मंडळ अधिका-यांची प्रत्येकी १ याप्रमाणे २ पदे पदोन्नतीने भरण्याची दक्षता जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचेकडून घेण्यात येत आहे.

तलाठी संवर्गातील ५ पदांपैकी पेसा क्षेत्रातील २ पदे अनुक्रमे निलंबन व पदोन्नतीमुळे रिक्त झाली आहेत.

वित्त विभागाच्या दि.२५.०५.२०१७ व दि.२९.०६.२०१७ च्या शासन निर्णयान्वये विभागांचा आकृतीबंध निश्चित केल्याखेरिज पदभरती करण्यास बंदी आहे. तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत वित्त विभागाशी विचारविनियम सुरू आहे.

लिपीक संवर्गात पदोन्नती करण्यासाठी गट-ड संवर्गात पात्र कर्मचारी उपलब्ध झाल्यास सदर रिक्त पदे भरती करणेचे संकल्पित आहे.

पन्हाळा (जि.कोल्हापूर) तालुक्यातील भूमिअभिलेख कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत

(३३) १२४३०६ (२०-०७-२०१८) श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पन्हाळा (जि.कोल्हापूर) तालुक्यातील भूमिअभिलेख कार्यालयातील २५ मंजूर पदांपैकी ७ पदे रिक्त आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरच्या रिक्त पदांमुळे नागरिकांची अनेक कामे रखडली असून त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत चौकशी करून पन्हाळा तालुक्यातील भूमिअभिलेख कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (२४-०१-२०१९) : (१) उप अधिक्षक भूमि अभिलेख पन्हाळा कार्यालयासाठी मंजूर असलेल्या २५ पदांपैकी ६ पदे रिक्त आहेत. (गट - क संवर्गातील २ व गट - ड संवर्गातील ४ पदे)

(२) हे खरे नाही, उप अधिक्षक भूमि अभिलेख, पन्हाळा कार्यालयात गट - क संवर्गातील २ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचा पदभार इतर कार्यरत कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्तपणे सोपविणेत आलेला असून कार्यरत कर्मचाऱ्यांकडून नागरिकांच्या कामाचा वेळेत निपटारा करण्यात येत आहे.

वि.स. ५५४ (२६)

(३) रिक्त पदांपैकी पदोन्नतीची रिक्त पदे भरण्याकामी विभागीय पदोन्नती समितीची सभा घेवून सदर पदे भरण्याची तसेच सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता भूमि अभिलेख विभागाच्या पदांचा सुधारीत आकृतीबंध मंजूरीअंती पदभरतीबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याची दक्षता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यास्तरावर घेण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरी यांचेवर
निलंबनाची कारवाई करण्याबाबत**

(३४) १२४४०३ (२०-०७-२०१८) श्री.महेश चौधुले (भिवंडी पश्चिम) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भुपृष्ठ मंत्रालयाच्या मानांकनाप्रमाणे सा.बां.विभागाकडून रस्त्याची कामे घेण्यापूर्वी कंत्राटदाराच्या सर्व यंत्रसामुग्रीची सहाय्यक मुख्य अभियंता (यांत्रिकी मुंबई) सा.बां.विभाग यांच्यामार्फत तपासणी करून एक वर्षाचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असताना ठेकेदार श्री.श्रीकृष्ण लक्ष्मीनारायण ठाकुर यांनी माहे सप्टेंबर, २०१४ ते जानेवारी, २०१५ व सन २०१२-१३ या कालावधीत सदर प्रमाणपत्र प्राप्त केलेले नसताना ७ कोटी ४२ लाख रुपये रकमेची पाच कामे सा.बां.विभागाकडून मिळविल्याबाबत कस्तुरी मृग फाउंडेशनने जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांकडे दिनांक ५ मे, २०१८ रोजी वा त्यासुमारास तक्रार केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, रत्नागिरी यांनी याप्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करून संबंधित ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश करण्यापासून संरक्षण केले असून चौकशीची कार्यवाही प्रगतीत असताना ठेकेदाराला चिपी विमानतळासाठी वळण रस्त्याचे बांधकाम करणे या ५ कोटी रकमेच्या कामाचा कार्यारंभ आदेश दिला, हे हि खरे आहे काय,

(३) असल्यास, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी यांनी दिनांक ५ मार्च, २०१८ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून ठेकेदार श्री.श्रीकृष्ण लक्ष्मीनारायण ठाकुर यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या आधारे ठेकेदार श्री.श्रीकृष्ण लक्ष्मीनारायण ठाकुर यांचा समावेश कायमस्वरूपी काळ्या यादीत करण्याबाबत तसेच संबंधित अधीक्षक अभियंता यांच्यावर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१७-०२-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) शासनाच्या दि.१९/०५/२०१८ च्या पत्रान्वये अधीक्षक अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, कोकण भवन, नवी मुंबई यांचेकडून चौकशी प्रगतीत आहे.

तसेच चिपी विमानतळासाठी वळण रस्त्याचे बांधकाम करणे या कामाच्या निविदेकरीता श्री.श्रीकृष्ण लक्ष्मीनारायण ठाकूर, ठेकेदार निविदेतील अटी व शर्तीची पूर्तता केली असल्याने तसेच त्यांचा देकार स्पर्धात्मक व वाजवी असल्याने कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, सावंतवाडी यांनी कंत्राटदारास कामाचे कार्यारंभ आदेश दिले आहे.

(३) हे खरे आहे.

(४) कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग, सावंतवाडी व कणकवली यांचेकडून अधीक्षक अभियंता, दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, नवीमुंबई यांनी कागदपत्रे मागविली असून कार्यवाही प्रगतीत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे कलमठ (ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग) येथिल अनधिकृत
बांधकाम निष्कासित करण्याबाबत**

(३५) १२६२८५ (२०-०७-२०१८). श्री.महेश चौघुले (भिवंडी पश्चिम), श्री.भरतशेठ गोगावले (महाड) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे कलमठ (ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग) येथे सर्व्हे नं. २०७, हि.नं.१ व सर्व्हे नं. २१७, हि.नं. २ मध्ये निवासी व वाणिज्य वापरासाठी बांधकाम करण्यासाठी मे.सान्नी लँड मार्क्स प्रा.लि. कंपनीला दिनांक १७ डिसेंबर, २०१५ रोजी उपविभागीय अधिकारी कणकवली यांनी अकृषिक व बांधकाम परवानगी दिली असून त्यात अट क्रमांक २७ व ३४ मध्ये प्रस्तावित बांधकामामुळे नदी, नाले व पावसाळी पाण्याचे नैसर्गिक प्रवाह यांना बाधा येता कामा नये असे नमूद केले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या मिळकतीच्या हददीत छोट्या ब्रिजच्या मुखपृष्ठाचा भाग येत असून या मुखपृष्ठाच्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह बदलण्यासाठी संबंधित विकासकाने जांभ्या दगडाचे पक्के बांधकाम करून मातीचा भराव घातल्याचे तहसीलदार कणकवली यांनी दिनांक ३० एप्रिल, २०१६ रोजी उपविभागीय अधिकारी कणकवली यांना पत्राद्वारे कळविले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, संबंधित विकासकाने जोडरस्ता व बांधकाम करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाकडून परवानगी घेणे आवश्यक असताना त्यांनी तशा प्रकारची कोणतीही परवानगी अथवा नाहरकत प्रमाणपत्र घेतले नाही तसेच व्यापारी बांधकामासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यबिंदूपासून ७५ मीटर अंतर सोडणे आवश्यक असताना संबंधित विकासकाने ही दक्षताही घेतली नाही आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदरच्या बांधकामामुळे पथ किनारवर्ती नियमांचा भंग होत असल्याबाबत पत्र उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र. ३ सावंतवाडी यांनी दिनांक ३ फेब्रुवारी, २०१६

रोजी तहसिलदार कणकवली यांना लिहिले असून संबंधित विकासकाने केलेले बांधकाम अनधिकृत ठरत असल्यामुळे ते निष्कासित करण्याबाबत श्री.अनुपम कांबळी यांनी मा.महसूल मंत्री व जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचेकडे माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये तक्रार केली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, सदर तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित विकासकाने केलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१२-०२-२०१९) : (१), (२), (३), (४), (५) व (६) मौजे कलमठ (ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग) येथील स.नं.२०७ हि.नं.१ क्षेत्र ०-१८.८० व स.नं.२१७ हि.नं.२ क्षेत्र ०-३०.०० हे.आर पैकी क्षेत्र ०-२८.५० हे.आर क्षेत्र श्रीमती सुप्रिया सुशिल सावंत व श्रीमती प्रियंका सुशिल सावंत तर्फे कुलमुख्यार श्री.रामेश्वर सर्वदमण सांबारी संचालक मे.सान्वी लॅन्डमार्क यांना उपविभागीय अधिकारी, कणकवली यांच्या दिनांक १७.१२.२०१५ च्या आदेशान्वये अट क्रमांक २७ व ३४ सह अकृषिक व बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे.

सदर मिळकतीच्या हद्दीत छोट्या ब्रिजच्या मुख्यपृष्ठाचा भाग येत असल्याने तेथील पाण्याचा प्रवाह बदलण्यासाठी विकासकाने जांभ्या दगडाचे पक्के बांधकाम करून मातीचा भराव घातल्याबाबत तहसिलदार, कणकवली यांनी दिनांक ३०.४.२०१६ पत्रान्वये उपविभागीय अधिकारी, कणकवली यांना कळविले होते. मात्र सर्व्हे नं. २१७ हिस्सा नं. २ या मिळकतीमधील मातीचा भराव एक वर्षापूर्वी काढून टाकल्याचे तहसिलदार, कणकवली यांनी दिनांक ०१.१०.२०१८ च्या पत्रामध्ये नमूद केले आहे.

सदर बांधकाम हे निवासी व वाणिज्य अशा स्वरूपाचे असून सदर बांधकामास उपविभागीय अधिकारी, कणकवली यांचे कडील अकृषिक परवानगी आदेशातील अट क्र. १० मध्ये नमूद केल्यानुसार रस्त्याचे मध्यबिंदूपासून ४०.०० मी अंतर मोकळे ठेवणे आवश्यक असल्याचे नमूद करून परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानुसार संबंधित बांधकाम धारक यांनी ४० मीटरपेक्षा जास्त अंतर सोडलेले आहे.

उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र.३ यांनी दिनांक ०३.०२.२०१६ च्या पत्रान्वये सदर बांधकाम रस्त्याच्या नियंत्रण रेषेपासून आवश्यक अंतर सोडले नसल्याचे नमूद केले असल्याने मंडळ अधिकारी, कणकवली यांचेमार्फत दिनांक १२.१०.२०१८ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर बांधकाम महामार्गाच्या मध्यबिंदूपासून ४५.०० मीटर अंतरावर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रस्तुत बांधकामाविरुद्ध श्री.अनुपम कांबळी यांनी अप्पर जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचेकडे दाखल केलेले बिनशेती अपिल दिनांक २९.०९.२०१८ च्या आदेशान्वये अमान्य करण्यात आले आहे. प्रस्तुत बांधकाम हे उपविभागीय अधिकारी, कणकवली यांनी दिलेल्या बिनशेती व बांधकाम आदेशाप्रमाणे करण्यात आले आहे.

**अंबरनाथ येथील सहकारी गृहनिर्माण संस्थांना निवासी बांधकामासाठी
वाटप केलेल्या जमिनीबाबत**

(३६) १२६९४१ (३०-११-२०१८). श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), श्री.सुरेश धानोरकर (वरोरा), श्री.वैभव नाईक (कुडाळ), श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील व विशेषतः अंबरनाथ येथील सहकारी गृहनिर्माण संस्थांना सन १९४७ मध्ये वा त्या दरम्यान निवासी बांधकामासाठी सरकारी जमिनी वाटप करण्यात आल्या असून या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारावरील बंदी शासनाने दिनांक ०४ सप्टेंबर, २०१८ रोजी उठविली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाच्या या निर्णयाचे स्वरूप काय आहे व हाच निर्णय राज्यातील इतर जिल्ह्यात शासनाने वाटप केलेल्या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहाराबाबतही लागू करण्यात आला आहे काय,

(३) असल्यास, एकूण किती एकर जमिनीचा या निर्णयांतर्गत समावेश करण्यात आला आहे व किती गृहनिर्माण सोसायट्यांना त्याचा लाभ होणार आहे?

श्री. चंद्रकांत पाटील (०८-०२-२०१९) : (१), (२) व (३) सूर्योदय सहकारी गृहनिर्माण संस्था, अंबरनाथ यांना निवासी प्रयोजनासाठी वाटप करण्यात आलेल्या शासकीय जमिनीवरील आढळून आलेले शर्तभंग नियमानुकूल करणेबाबत महसूल व वन विभागाकडील क्र.जमीन-२७०६/प्र.क्र.६६/ज-४, दि.१३/०४/२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

तदनंतर, उक्त दिनांक १३/०४/२०१७ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेल्या निर्णयासंदर्भात शासन निर्णय क्र.जमीन-२७०६/प्र.क्र.६६/ज-४, दिनांक १५/०९/२०१८ अन्वये सुधारीत व पूरक दिशा निर्देश शासनाने निर्गमित केले आहेत.

सदर शर्तभंग नियमितीकरणाची योजना सूर्योदय सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित व ठाणे जिल्ह्यातील इतर तत्सम सहकारी गृहनिर्माण संस्था यांना लागू आहे.

**शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व जेष्ठ नागरीकांना विविध
प्रकारचे प्रमाणपत्र घरपोच देण्याबाबत**

(३७) १२७७०४ (३०-११-२०१८) डॉ.राहुल पाटील (परभणी), श्री.वैभव नाईक (कुडाळ), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), श्री.अनिल कदम (निफाड) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व जेष्ठ नागरीकांना विविध प्रकारच्या प्रमाणपत्रासह जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्र २ दिवसात त्यांच्या घरपोच मिळण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोस्ट खात्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे, हे खरे आहे काय,

वि.स. ५५४ (३०)

- (२) असल्यास, सदर कराराच्या अनुषंगाने अंमलबजावणीची सद्यःस्थिती काय आहे तसेच आतापर्यंत किती शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व जेष्ठ नागरीकांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

- श्री. चंद्रकांत पाटील (१४-०२-२०१९) :** (१) मुंबई उपनगर जिल्ह्यात विविध दाखले मिळण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जांवर कार्यवाही करून तयार दाखले पोस्टाद्वारे देण्याबाबत जिल्हाधिकारी मुंबई उपनगर व पोस्ट विभाग यांच्यात करार करण्यात आला आहे.
- (२) मुंबई उपनगर जिल्ह्यातील तीनही तालुक्यात प्राप्त झालेल्या अर्जांवर कार्यवाही करून एकूण ३०९०२ प्रमाणपत्र / दाखले पोस्टामार्फत पाठविणेत आलेले आहेत. त्या कार्यालयाच्या स्तरावर मुदत संपलेले एकही प्रमाणपत्र वितरीत करण्याचे प्रलंबित नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**मेहकर (जि.बुलढाणा) येथील दुयम निबंधक कार्यालयामध्ये
शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक लूट**

- (३८) १२८०७७ (३०-११-२०१८). डॉ.संजय रायमुलकर (मेहकर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मेहकर (जि.बुलढाणा) येथील दुयम निबंधक कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २९ जून, २०१८ रोजी वा त्यासुमारास वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,
- (३) असल्यास, त्यानुषंगाने संबंधितांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. चंद्रकांत पाटील (१५-०२-२०१९) :** (१) मा.श्री.डॉ.संजय रायमुलकर (मेहकर), विधानसभा सदस्य यांनी सन २०१७ रोजीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अशा आशयाचा विधानसभा अतारांकित प्रश्न क्र.११२७३५, दि.०६.०२.२०१८ रोजी उपस्थित केला होता.
- (२) होय, चौकशी केली परंतु, चौकशीमध्ये तथ्य आढळून आले नाही.
- (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील गुरव समाजाकडील देवस्थान व इनाम जमिनी देवस्थानचे
पुजारी व वहिवाटदारांना मालकी हक्काने मिळण्याबाबत..

(३९) १२८६१४ (३०-११-२०१८) श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड), श्री.हसन मुश्रीफ (कागल) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील गुरव समाजाकडील देवस्थान व इनाम जमिनी देवस्थानचे पुजारी व वहिवाटदारांना मालकी हक्काने मिळण्याबाबत गुरव समाज संघटनेने वारंवार शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर समाज हा देवस्थानच्या जमिनीवर गुजराण करीत असून त्यांना उपजिवीकेसाठी अन्य कोणतेही साधन नसल्याने त्यांची मागणी मान्य करण्याबाबत विनंती संबंधित लोकप्रतिनिधीनी मा.महसूल मंत्री यांचेकडे दिनांक २४ मार्च, २०१७ रोजी पत्राद्वारे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणता निर्णय घेतला आहे वा घेण्यात येणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (२१-०१-२०१९) : (१), (२) व (३) देवस्थान इनाम जमिनीच्या गाव नमुना नं.७/१२ च्या उताऱ्याच्या इतर हक्कातील नावे काढून गुरवांची नावे कब्जेदार सदरी लावणे या मागणीसह अन्य मागण्यांबाबत शासनास वेळोवेळी तसेच दि.२७/३/२०१७ रोजीचे निवेदन प्राप्त झालेले आहे. राज्यातील देवस्थान जमिनीच्या संदर्भात तत्कालिन राज्यमंत्री (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला असून, सदर अहवाल शासनास सादर करण्यात आला होता. सदर अहवालातील शिफारशीच्या अनुषंगाने, राज्यातील देवस्थान जमिनीसंदर्भात शासनाची भूमिका ठरविण्याकामी शासनास शिफारशी करण्याकरीता या विभागाच्या शासन निर्णय क्र. जमीन-२०१६/प्र.क्र.१००/ज-१, दि.२३.३.२०१६ अन्वये प्रधान सचिव (महसूल) यांचे अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीकडून या विषयाबाबतचा सर्वेक्षण अभ्यास सुरू असून, त्याबाबतचा समितीचा अहवाल लवकरच अपेक्षित आहे.

(४) प्रश्न उदभवत नाही.

माँजे तुंग ते सुखवाडी (जि.सांगली) या दरम्यान कृष्णा नदीवर पूल बांधण्याबाबत.

(४०) १२८८६१ (३०-११-२०१८) श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.स. ५५४ (३२)

- (१) मौजे तुंग ते सुखवाडी (जि.सांगली) या दरम्यान कृष्णा नदीवर पूल बांधण्याच्या प्रस्तावास जिल्हा नियोजन समितीने दिनांक ३ जानेवारी, २०१८ रोजी वा त्या सुमारास प्रशासकीय मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर पुलाच्या कामास अद्यापि सुरुवात झाली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या पुलाचे काम अद्यापि सुरु न होण्याची कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, या प्रकरणी चौकशी करून तातडीने पुलाचे काम सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (२८-०१-२०१९) : (१) हे खरे नाही.

विषयांकित पूल बांधणेच्या प्रस्तावास शासन निर्णय क्र. नियोजन/२०१३-०७/सीआर-१४६/नि-३ दि.११/०७/२०१३ अन्वये रु.८.०० कोटी इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानंतर कामाच्या किमती मध्ये वाढ झालेने या कामास रु.१२.४८ कोटी इतक्या किमतीस सुधारीत प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.

(२) हे खरे नाही.

सद्यःस्थितीत काम प्रगतीपथावर आहे.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**अंबाजोगाई व बीड जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागात
भ्रष्टाचार व गैरव्यवहार होत असल्याबाबत**

(४१) १२८८६६ (३०-११-२०१८). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अंबाजोगाई व बीड (जि.बीड) सार्वजनिक बांधकाम विभागात गैरव्यवहार झाला असल्याचे माहे सप्टेंबर, २०१२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले असून जिल्हाधिकारी, बीड यांनी यासंदर्भात चौकशी अहवाल शासनास माहे डिसेंबर, २०१२ च्या पहिल्या आठवड्यात सादर केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर चौकशी अहवालानुसार शासनाने दोषीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

वि.स. ५५४ (३३)

श्री. एकनाथ शिंदे (२५-०१-२०१९) : (१) (२) व (३) या प्रकरणी तत्कालीन कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीड यांचेविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम, १९७९ च्या नियम ८ व ९ खाली शिस्तभंगविषयक कारवाई सुरु करण्यात आली असून प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी, औरंगाबाद यांच्याकडे चौकशीची कार्यवाही प्रगतीत आहे.

कराड (जि.सातारा) शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची केल्याबाबत.

(४२) १२९३४८ (३०-११-२०१८) श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय:-
(१) कराड (जि.सातारा) शहराला जोडणाऱ्या सर्व चौपदरी रस्त्यांचे काम प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, सदर खड्ड्यांमुळे या रस्त्यावर वारंवार अपघातांच्या घटना घडत आहे, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, शासनाने या चौपदरी रस्त्यांच्या कामाची तपासणी करून दोषी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (२८-०१-२०१९) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्नांकीत कराड शहराला (जि. सातारा) जोडणाऱ्या चौपदरी रस्त्यांपैकी “ गुहागर चिपळूण कराड जत विजापूर रस्ता रामा १३६ ” च्या वेगवेगळ्या लांबीतील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सन २०१२,२०१३ व सन २०१४ च्या अर्थसंकल्पात मंजूर होते. तसेच “ खंडाळा कोरेगांव कराड सांगली शिरोल रस्ता राम ७५ ” सन २०१२ तर कराड शेणोली सांगली रस्ता रामा १४२ व कराड मलकापूर ढेबेवाडी रस्ता प्रजिमा ५५ च्या चौपदरीकरणाचे काम सन २०१३ च्या अर्थसंकल्पात मंजूर होते.

सद्यःस्थितीत कराड शहराला जोडणाऱ्या रस्त्याच्या चौपदीकरणाची सर्व कामे पुर्ण झाली असून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्जेकोट (ता.मालवण) व नवाबाग (ता.वेंगुर्ला) येथे
मासेमारी जेटीचे बांधकाम करण्याबाबत**

(४३) १२९४७४ (३०-११-२०१८) श्री.महेश चौघले (भिवंडी पश्चिम), श्री.भरतशेठ गोगावले (महाड) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सर्जेकोट (ता.मालवण, जि.सिंधुदुर्ग) व नवाबाग (ता.वेंगुर्ला, जि.सिंधुदुर्ग) येथे मासेमारी जेटीचे बांधकाम करणे या दोन्ही कामांची निविदा कार्यकारी अभियंता पत्तन विभाग यांनी एप्रिल २०१२ मध्ये काढली होती व सदर दोन्ही कामांच्या निविदेतील अट क्रमांक ३.१.४.१६.१ मध्ये संबंधित कंत्राटदाराने मुख्य कंत्राटदार म्हणून अशा प्रकारचे पाईल फाऊंडेशनचे अनुक्रमे १ कोटी २९ लाख ७६ हजार व २ कोटी १५ लाख ८९ हजार पेक्षा कमी मुल्य नसलेले कमीत कमी एक काम पूर्ण केलेले असावे असे नमूद करण्यात आले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर काम हे पूर्णपणे शासकीय असताना कंत्राटदार श्री. डी.व्ही. पवार (रा.चिखली, जि.रत्नागिरी) यांनी निविदेसोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये गोवा येथील पांडुरंग टिंबलो इंडस्ट्री, मडगाव, गोवा या खाजगी संस्थेकडे केलेल्या पाईल फाऊंडेशनच्या कामाचे प्रमाणपत्र जोडले होते व संबंधित संस्था ही पूर्णपणे खाजगी स्वरूपाची असून देखील पत्तन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर कंत्राटदाराने जोडलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरून त्याला संबंधित कामाचे कंत्राट दिले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, संबंधित कंत्राटदाराने १ कोटी २० लाख ५१ हजार १२० रुपये रकमेच्या कामाचे प्रमाणपत्र जोडले आणि सदर कामाचे मुल्य हे निविदेतील अटीशीतमध्ये नमूद केलेल्या १ कोटी २९ लाख ७६ हजार व २ कोटी १५ लाख ८९ हजार पेक्षा कमी असल्याने संबंधित दोन्ही कामांच्या निविदेतील अट क्रमांक ३.१.४.१६.१.बी चा भंग झाला, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, कंत्राटदार श्री. डी.व्ही. पवार यांनी शासनाची फसवणूक केलेली असल्यामुळे त्यांचेवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्यांचा समावेश कायमस्वरूपी काळ्या यादीत करावा अशा आशयाची तक्रार श्री.अनुपम कांबळी यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचेकडे दिनांक ८ ऑक्टोबर २०१८ रोजी केली होती व सदर तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिनांक ९ ऑक्टोबर २०१८ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना कारवाई करण्यासंदर्भात विनंती केली होती, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, याबाबत चौकशी करून कंत्राटदार श्री. डी.व्ही. पवार यांचा समावेश काळ्या यादीत करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

वि.स. ५५४ (३५)

श्री. चंद्रकांत पाटील (२३-०१-२०१९) : (१) होय हे खरे आहे.

(२) कंत्राटदाराने Pile Foundation च्या कामासंदर्भात सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यासत्यता पडताळून खातरजमा केल्यानंतर सदर निविदा मंजूरीचा प्रस्ताव सादर करण्यात येवून त्यास सक्षम प्राधिकार्याची मंजूरी प्राप्त झाली आहे.

(३) निविदेतील अटीचा भंग झालेला नाही.

(४) पत्र प्राप्त झालेले नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील एकुण खुल्या जमिनीचा रेकॉर्ड तयार करण्याबाबत

(४४) १२९७१६ (३०-११-२०१८) श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील एकुण खुल्या जमिनीचा रेकॉर्ड म्हणजेच डेटा बँक शासनाने तयार केला नाही आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जिल्हा व तहसिल स्तरावरील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण संबंधी डेटा सुद्धा उपलब्ध नसल्याचे नियंत्रण आणि महालेखापरिक्षकांच्या महसुली क्षेत्राच्या माहे मार्च, २०१७ च्या अहवालात नमूद केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर अहवालाच्या अनुषंगाने खुल्या जमिनीचा रेकॉर्ड म्हणजेच डेटा बँक तसेच अतिक्रमण संबंधी डेटा तयार करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (१४-०२-२०१९) : (१), (२) व (३) राज्यातील एकुण खुल्या जमिनीचा रेकॉर्ड म्हणजेच डेटा बँक शासनाने तयार केला नसल्याचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षक यांच्या वर्ष २०१८ च्या क्रमांक ३ च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तथापि या कालावधीत जिल्हाधिकारी, वाशिम यांनी विकसित केलेल्या लॅन्ड बँक सिस्टीम नुसार अचुक डाटा बेस तयार करण्यासंबंधात सर्व जिल्हयांना दिनांक ११.१.२०१८ ते १६.१.२०१८ या कालावधीत प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर संपूर्ण राज्यात "लॅन्ड बँक सिस्टीम" या संगणक प्रणालीचा उपयोग करून जमिनीबाबत डाटा बेस तयार करण्याच्या सूचना शासनपत्र क्रमांक संकीर्ण २०१८/प्र.क्र.०५/ज-१, दिनांक ३० जानेवारी, २०१८ अन्वये सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वि.स. ५५४ (३६)

सायन -पनवेल महामार्गावर जलवाहिनी टाकण्यास परवानगी देण्याबाबत

(४५) १३०१३४ (३०-११-२०१८) श्री.तुकाराम काते (अणुशक्ती नगर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सायन पनवेल द्रुतगती मार्गावरील बीएआरसी जंक्शन (सा.क्र. १४०/६९०) ते मानखुर्द नाका रेल्वे क्रॉसिंग (साखळी क्र१३९/९००) पर्यंत ९०० एमएम व्यासाची जलवाहिनी टाकण्यास परवानगी मिळणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीनी दिनांक २४ जुलै, २०१७ रोजी वा त्यासुमारास मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे वारंवार लेखी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत चौकशी करून व उक्त निवेदनाच्या अनुषंगाने सायन -पनवेल महामार्गावर जलवाहिनी टाकण्यास परवानगी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१५-०२-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) एकूण ८९० मीटर लांबीपैकी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील ८६० मीटर लांबीत जलवाहिनी टाकण्यास मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुंबई यांनी परवानगी दिलेली आहे. उर्वरीत ३० मीटर लांबी रेल्वे विभागांतर्गत येत असून तेथून जलवाहिनी टाकण्यास रेल्वेने परवानगी नाकारल्याने पर्यायी व्यवस्था करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत पत्रव्यवहार करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

वसई (जि.पालघर) तालुक्याचे विभाजन करण्याबाबत

(४६) १३१६३५ (३०-११-२०१८) श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.विलास तरे (बोईसर), श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई (जि.पालघर) तालुक्यातील वाढती लोकसंख्या, वाढते नागरीकरण, महापालिकेची निर्मिती इ. कारणांमुळे वसई तालुक्याचे विभाजन करण्याचा प्रस्ताव माहे फेब्रुवारी, २०१६ पासून शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रस्तावाबाबत निर्णय घेऊन तातडीने वसई तालुक्याचे विभाजन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२८-०१-२०१९) : (१) व (२) तालुका विभाजनाच्या अनुषंगाने निकष निश्चित करण्याबाबत विभागीय आयुक्त, कोकण यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल शासनास प्राप्त झालेला आहे. प्राप्त अहवालातील शिफारशीच्या अनुषंगाने सर्व विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात आलेले अभिप्राय प्राप्त झाले असून त्यांचा विचार करून तालुका विभाजनाचे निकष निश्चित करण्याकामी धोरण अंतिम करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे. सदर धोरण निश्चित झाल्यानंतर प्रकरणपरत्वे नवीन तालुका निर्मितीसंदर्भात उचित निर्णय घेण्याचे संकल्पित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबई येथील ऑक्टॉय चेक पोस्ट जवळील पादचारी पुलाला कॉन्टीनेन्टल ट्रान्स्पोर्ट ऑर्गनायझेशनच्या ट्रकने धडक दिल्याबाबत

(४७) १३२९२५ (३०-११-२०१८) श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबई येथील ऑक्टॉय चेक पोस्ट जवळील पादचारी पुलाला कॉन्टीनेन्टल ट्रान्स्पोर्ट ऑर्गनायझेशनच्या ट्रकने धडक देऊन पुलाच्या एका बाजूचे नुकसान केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक ७ ऑक्टोबर, २०१४ रोजी पुलाच्या बाजूची दुरुस्ती करून सदर पुल सुरु केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला किती खर्च लागला आहे तसेच सदरचा खर्च कॉन्टीनेन्टल ट्रान्स्पोर्ट ऑर्गनायझेशनकडून वसूल करण्यात आला आहे काय,

(४) नसल्यास, सदरचा खर्च संबंधीत कंपनीकडून वसूल करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे?

श्री. चंद्रकांत पाटील (२३-०१-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

अपघातग्रस्त पादचारी पुल पुर्णपणे नादुरुस्त झाल्यामुळे सदर पुलाची दुरुस्ती करण्यात आली नाही.

(३) व (४) पुलाची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने दुरुस्तीचा खर्च वसुली करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

सदर घटनेबाबत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुलाची झालेली नुकसान भरपाई संबंधीत माल वाहतूकदाराकडून वसूल करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.

मौजे आडिवली-ढोकळी (ता.अंबरनाथ,जि.ठाणे) येथील जमिनीची बेकायदा विक्री केल्याबाबत

(४८) १३४२३२ (३०-११-२०१८) श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे आडिवली-ढोकळी (ता.अंबरनाथ,जि.ठाणे) येथील सर्व्हे नं.५२ ते ५५ या जमिनीचे मूळ कुळ श्री.शंकर लडकू खाणे यांना दोन मुले व तीन मुली असताना त्यांच्या मृत्यूनंतर वारसदार म्हणून केवळ दोन मुलांचीच नावे नोंदविण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त जमिनीवर मयत श्री.खाणे यांच्या मुलींची वारस म्हणून नोंद होण्याबाबत उपविभागीय अधिकारी,उल्हासनगर,अप्पर आयुक्त कोकण विभाग व आयुक्त कोकण विभाग यांनी दिलेले आदेश दुर्लक्षित करून सदर जमिन मे.रेजन्सी निर्माण कंपनी यांना बेकायदेशीररित्या विकण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास,या संदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय व त्यानुसार सदरचा विक्री व्यवहार रद्द करून जमिनीवर श्री.खाणे यांच्या मुलींची नावे लावण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (१२-०२-२०१९) : (१), (२), (३), (४) व (५) मौजे आडिवली-ढोकळी, ता.अंबरनाथ, जि.ठाणे येथील स.नं. ५२/पै, ५३/१पै, ५४/३पै व ५५/१पै या जमिनीचे खातेदार शंकर लडकू खाणे हे मयत झाल्याने फेरफार क्र. ४९९, दि.२१/११/१९८१ अन्वये वारसाने श्री.कृष्णा शंकर खाणे (मुलगा) व श्री.गोपाळ शंकर खाणे (मुलगा) यांचे पैकी गोपाळ शंकर खाणे मयत असल्याने त्यांचे वारस म्हणून (१) आण्णा गोपाळ खाणे (नातू), (२) बाळया गोपाळ खाणे (नातू), (३) राजाराम गोपाळ खाणे (नातू), (४) अनु गोपाळ खाणे (नात) व (५) भिमाबाई गोपाळ खाणे (सून) यापैकी अ.क्र. (२) ते (४) चे अ.पा.करणार व ए.कु.क. म्हणून आण्णा गोपाळ खाणे यांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.

तदनंतर, मौजे आडिवली-ढोकळी, ता.अंबरनाथ, जि.ठाणे येथील फेरफार क्र. ८५४, दि.१९/०७/२०१० अन्वये स.नं. ५३/१/अ, ५४/३/इ व ५५/१ या जमिनीबाबत श्रीमती भिमाबाई गोपाळ खाणे व इतर ११ यांनी दस्त क्र.१४२/२००८, दि.०८/०१/२००८ चे अनुषंगाने मे.रिजन्सी निर्माण लि. यांना साठेकरारनामा लिहून दिलेला आहे.

प्रस्तुत प्रकरणी वेळोवेळी पारीत झालेल्या अर्धन्यायीक आदेशाच्या अनुषंगाने गावदप्टरी नोंदी घेण्यात आलेल्या आहेत.

प्रादेशिक मनोरुग्णालयातील कामांमध्ये होत असलेला गैरव्यवहार

(४९) १३४७६८ (३०-११-२०१८) श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) प्रादेशिक मनोरुग्णालयातील शौचालय बांधकाम करणे, मनोरुग्णासाठी वॉर्ड बांधणे, सभागृह बांधणे या कामांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून

वि.स. ५५४ (३९)

कंत्राटदाराशी संगनमत करून निकृष्ट दर्जाचे बांधकाम तसेच गैरव्यवहार करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या कामांसाठी शासनाकडून किती निधी देण्यात आला आहे व आतापर्यंत किती निधी बांधकामावर खर्च करण्यात आला आहे,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीनुसार सदरची कामे निकृष्ट दर्जाची करून गैरव्यवहार करणाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०२-०२-२०१९) : (१) हे खरे नाही.

(२), (३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे येथील येरवडा कारागृहातील कामे निकृष्ट दर्जाची केल्याबाबत

(५०) १३४७६९ (३०-११-२०१८) श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणा-या येरवडा कारागृहातील सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारामार्फत सुरु केलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असून अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने बनावट कामाची देयके कंत्राटदाराला अदा केल्याचे माहे सप्टेंबर, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीनुसार उक्त कारागृहातील कामे निकृष्ट दर्जाचे करून बनावट देयके अदा करणाऱ्या सर्व संबंधितांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०१-०२-२०१९) : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :

मुंबई.

जितेंद्र भोळे

सचिव (कार्यभार),

महाराष्ट्र विधानसभा.

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर

मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.